



MORARKA FINANCE LIMITED

Regd Off : 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai – 400 021, Tel.: 22832468, 22042945 Fax : 22047288
www.morarkafinance.in, investors@morarkafinance.in
CIN : L67120MH1985PLC035632

REF: MFL/2022-23/030

May 20, 2022

Corporate Relationship Department
BSE Limited
1st Floor, New Trading Ring
Rotunda Building, P.J. Towers
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

Scrip Code - 511549

Sub: Release of Notice of 37th Annual General Meeting

Dear Sir,

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, we are pleased to forward herewith the published advertisement of Notice of 37th Annual General Meeting of the Company before dispatch of Annual Report for the Financial year 2021-22 in the following newspapers:

1. Business Standard, Mumbai Edition (English) released on May 20, 2022.
2. Mumbai Lakshdeep, Mumbai Edition (Marathi) released on May 20, 2022.

You are requested to acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

B J Maheshwari
Director
DIN : 00002075

NOTICE
Public Notice is hereby given that Mr. Pratik Arun Kudapkar, being owner of a Flat No.38, 3 Floor, Shree Ashwinad Co-operative Housing Society Ltd. of area admeasuring 400 Sq.ft. i.e. 37.17 Sq.mtr (Up), situated at Near Railway Ticket Window, Nallasopara (E), constructed on the N.A. plot of land bearing Survey No. 97(New), 398(Old), Hissa No.11A(Part), Plot No.6, of Village-Achole, Nallasopara (E), Taluka-Vasai, Dist-Palghar, having Share Certificate No.26 distinctive no.126 to 130 (both inclusive) of Rs.50 Each, willing to sale aforesaid flat premises to Mr. Utpal Jaharlal Das and Mrs. Shriya Utpal Das alias Ms. Shriya Sunil Pal, Jointly on ownership basis. I through my Advocate Mr. Sanjaykumar S. Singh, hereby invite claims and objections from heir/ heirs, claimants, objector/ objectors to the transfer of the said Flat with shares and interest, standing in my name in the capital/property of the society within period of 14 days from the publication of this notice, with the copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections. If no claims/objections received within the period prescribed above, then Mr. Pratik Arun Kudapkar, shall be free to deal with aforesaid flat with shares and interest in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Further Notice is hereby given that Original Agreement For Sale dated 27/04/1985, standing in the Mrs. Anjali Arun Kudapkar (Since deceased) with respect to aforesaid flat is missing anyone having claims, objections, or Mortgage to that, please inform, within period of 14 days from the publication of this notice at the address given i.e. Mr. Sanjay Kumar S Singh (Advocate), Shop No. 5, Sai Ganesh Bldg, Near Saidham Tower, Achole Road, Nallasopara (E) Tal-Vasai, Dist-Palghar. Mr. Sanjay Kumar S. Singh

NOTICE
TATA STEEL LTD
REGD OFFICE: BOMBAY HOUSE
24 HOMI MODY STREET, MUMBAI-400001
Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost / mislaid and the holder of the said securities / applicant has applied to the Company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate share certificate without further intimation. Name of the holder: Rakesh, Kind of Securities & Face Value: Equity Shares of Rs.10/- each, No. of Securities: 50, Distinctive Nos. 183816011-183816060. Place: Nagpur
Date : 20 May 2022
Applicant: Rakesh

INDUSIND BANK LIMITED
Regd. Office : 2401, General Thimmaya Road, Cantonment, Pune-411 001. Secretarial & Investor Services : 701 Solitaire Corporate Park, 167 Guru Hargovindji Marg, Andheri (E), Mumbai-400 093.
NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE(S)
Notice is hereby given that the certificate(s) of Indusind Bank Ltd. for the under mentioned securities are stated to have been lost or misplaced and the registered holders have applied to the Bank for issue of duplicate Share certificate(s). Any person who has / have a claim(s) in respect of the said security(ies) should lodge such claim(s) in writing with R & T Agents of Bank viz. Link Intime India Pvt. Ltd. C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikroli (West), Mumbai-400 083 within 7 (Seven) days from this date else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Sr. No. NAME OF THE SHAREHOLDER REGISTERED FOLIO NO. CERTIFICATE NOS. DISTINCTIVE NOS. NO. OF SHARES
1 SATISH KEWALRAMANI 00026199 80469 117041291 117041390 100
2 AMRITLAL JAGANNATH PARKHANI 00705784 63725 221743015 221743857 843
(AUTHORISED SIGNATORY) Sd/-
INDUSIND BANK LIMITED
Rameshwar Media
Place : Mumbai Date : 20.05.2022

KRISHNA DEFENCE AND ALLIED INDUSTRIES LIMITED
CIN Number: U74900MH2013PLC248021
Regd. Office: 344, Floor-3, Plot-267, A to Z Industrial Estate, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel, Delisle Road, MUMBAI MH 400013 IN
Tel No.: +91 22 4220 3800-99
Website: https://krishnaallied.com/ Email: cs@krishnaallied.com
NOTICE
Pursuant to Reg 29 read with Reg 47(1) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, May 27, 2022, inter alia, to consider and approve, the Audited Financial Results of the Company for the Half-year and Financial Year ended on 31st March, 2022. This information is also available on the website of Company https://www.krishnaallied.com/ and on the website of National Stock Exchange https://www.nseindia.com/
For KRISHNA DEFENCE AND ALLIED INDUSTRIES LIMITED Sd/-
Ankur Ashwin Shah Managing Director
Place: Mumbai Date: 20.05.2022

FORM NO. URC-2
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act (Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014)
1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC) that Bridge Datacenters (Mumbai) LLP, a LLP, may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.
2. The Principal objects of the company are as follows:- To build, own, construct, operate, buy, sell, lease, hire, data center, IT Park and IT/ITES services. The principal activity will be to operate and maintain a data centres in multiple locations and provide co-location services to Enterprises, Telecom, Cloud and ITES customers. The services may be expanded to include cloud interconnect, and IT support for enterprise compute, networking and storage platforms, commonly called Infrastructure as a service.
3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at We Work BKC, C - 20, G Block Bandra Kurla Complex Mumbai - 400051.
4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code - 122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.
Dated this 20th day of May, 2022. Name(s) of Applicant
1. Ms. Suruchi Nangia
2. Mr. Rishi Mandawat

WARREN TEA LIMITED
Registered Office : Deohall Tea Estate
P. O. Hoogrijan, Dist. Tinsukia, Assam 786 601
Tel: +91 9531045098. Email: corporate@warrentea.com
CIN: L01132AS1977PLC001706. Website: www.warrentea.com
NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING
Notice is hereby given that:
(a) The 45th Annual General Meeting ('AGM') of Warren Tea Limited ('the Company') is scheduled to be held on Wednesday, 22nd June, 2022 at 2 p.m. IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means ('OAVM') facility to transact the businesses as mentioned in the notice of AGM.
(b) The Ministry of Corporate Affairs has vide its circular dated 08th April, 2020, 13th April, 2020, 21st April, 2020, 05th May, 2020, 15th June, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 14th December, 2021 and 5th May, 2022 ('Circulars') permitted the holding of the AGM through VC/OAVM at a common venue without the physical presence of the Members. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations) and the SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 ('Circulars'), the 45th AGM of the Company is being held through VC/OAVM and the Members can attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM.
(c) The Company has facilitated the Members to participate at the 45th AGM through the VC facility provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).
(d) In accordance with the aforesaid circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 will be sent with the statutory time limit only by electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the company/depositories. Members may note that the notice of AGM along with the Annual Report will be available on Company's website at www.warrentea.com, website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and The Calcutta Stock Exchange Limited at www.cse-india.com and also available on the website of CDSL www.evotingindia.com.
(e) Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company is pleased to provide to its Members with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting and voting during AGM) and has engaged the services of CDSL to facilitate voting through electronic voting system. Detailed procedure of remote e-voting and voting at the AGM will be part of the AGM Notice.
(f) For receipt of AGM Notice and Annual Report by electronic mode (e-mail), shareholders holding shares in physical mode and have not registered / updated their e-mail addresses with the Company and wish to register/update may contact/write to the Company at its e-mail id investors@warrentea.com or Registrar and Share Transfer Agent of the Company, CB Management Services (P) Ltd., at their e-mail id at rtg@cdsl.com. Shareholders holding shares in dematerialized mode may contact/write to their Depository Participant to register/update their e-mail address. For Warren Tea Limited
Sd/-
Soma Chakraborty
Company Secretary
Place : Kolkata Date : 18th May, 2022

CMA. No. 273/2021
Before the Hon'ble 10th Addl. Sr. Civil Judge, Vadodara...
Applicant
Nikhil Kiritkumar Dave
Advocate for applicant
V.K.Mishra
Public Summons
It is to inform the general public that the applicant has sought probate, from this court, for the Will/Testament in his favour for property at, Thane (West), Kokanipada in Majiwada, Pokhran Road No.2, in which Gawand Baug is situated in which Keshar Upvan Flats scheme Building-3 (A Wing), 2nd Floor, Flat No. 202 (202A) is located. Therefore the general public is notified that, in case if a person or institution has right, title, interest in the said property then he/she/it shall remain present before this court in person or by pleader on 24.06.2022 and get their pleadings recorded. It is also stated that if no one comes forth as stated above, the matter will be proceeded further assuming that no one has any objections in this respect. Accordingly, this public summons stand communicated.
On this 18.05.2022 day, seal and Signatures of the court entered.
Seal
Sd/-
Registrar, Civil Court, Vadodara

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that my client MRS. RIYA RAVINDRA PALKAR, residing at Flat No. C/302, 3rd Floor, Shree Datta Dham Co-operative Housing Society Ltd., Plot No. 61, Central Park, Nallasopara (East), Taluka : Vasai, District : Palghar - 401 209, intends to purchase Flat No. C/302, on 3rd Floor, Shree Datta Dham Co-operative Housing Society Ltd. situated at Plot No. 61, Central Park, Nallasopara (East), Taluka : Vasai, District : Palghar, (hereinafter referred to as "THE SAID FLAT") from SMT. SUCHITRA SITARAM DALVI. Previously SMT. SUCHITRA SITARAM DALVI and LATE SHRI. SITARAM SABAJI DALVI were the joint owners of the aforesaid Flat No. C/302 and SMT. SUCHITRA SITARAM DALVI and LATE SHRI. SITARAM SABAJI DALVI were the joint members of Shree Datta Dham Co-operative Housing Society Ltd. (hereinafter referred to as "THE SAID SOCIETY"). The said SHRI. SITARAM SABAJI DALVI expired on 18.5.2021 leaving behind him SMT. SUCHITRA SITARAM DALVI & MR. VINAYAK SITARAM DALVI as his only legal heirs and successors and there are no other legal heirs and after completion of necessary legal formalities by SMT. SUCHITRA SITARAM DALVI and MR. VINAYAK SITARAM DALVI with the said Society, the said Society transferred the Flat No. C/302 in the name of SMT. SUCHITRA SITARAM DALVI.
If any person having any claim, right, title and interest of whatsoever nature over the same by way of sale, mortgage, lien, exchange, inheritance, trust, legacy, maintenance, adverse, legacy, possession, lease, leave and licence, lien or otherwise howsoever are hereby required to make known to the undersigned Advocate at above mentioned address within 14 days from the date of publication with documentation proof in writing or legal evidence otherwise my client will proceed the same.
PLACE: MUMBAI. DATED: 20/05/2022.
BHAYYA LAW AND ASSOCIATES,
SANTOSH K. SINGH, Advocate
201, 2nd Floor, Man Mandir Building No.4, Opp. Bharat Gas, Next to Railway Station, Nallasopara (West), District: Palghar-401203.

PUBLIC NOTICE
The General Public is hereby informed that my clients 1) Mr. Kevin Manish Shah and 2) Ms. Sneha Yogesh Shah - Aka Mrs. Sneha Kevin Shah are intending to purchase a flat, more particularly described in the schedule herein under from its owners 1) Mr. Rajesh Mansukhlal Rathod and 2) Mrs. Sarika Bharat Shah. The said flat was acquired by the owners as inheritance from their late father Shri Mansukhlal Uttamchand Rathod. All persons having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing along with documentary proof of the nature of dispute, to the undersigned having office at Office No. 8, Arch Profile, Charkop Sector 6, Kandivali (West), Mumbai - 400067, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transfer shall be completed.
SCHEDULE ABOVE REFERRED TO
All that piece and parcel of land or ground situated lying and being Flat No. 55 - admeasuring about 496 sq.ft built-up area on the 2nd Floor of Wing No "B-3" in Kandivali Nirmal "B" CHSL.. Shankar Lane, Kandivali (West), Mumbai 400067 bearing CTS No. 453/453-1, in Village Malad North in the District Mumbai Suburban in the Registration District and Sub-district of Mumbai City and Mumbai Suburban along with Share Certificate No. 53 (Old Certificate No. 55) issued in respect of the Five Equity Shares of Rs. 50/- each bearing Distinctive Numbers 261 to 265 (both inclusive) transferred on 18.11.2017 in favour of the Issuers. Sd/-
AVNI VASANI
Advocate High Court, Bombay
Place: Mumbai Date: 20/05/2022

PUBLIC NOTICE
MR. MAHENDRA PRABHULAL MANANI, who was a Co-member of the VINAYAK BLESSINGS CO-OP. HSG. SOC. LTD., having address at V.B. Phadke Road, Gavanpada, Mulund (East), Mumbai - 400 081 and holding Flat No. 1002 along with MRS. BHARTI MAHNDRA MANANI, on the 10th floor of the building of the Society, died on 28/11/2021 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heirs/ or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants /objectors in the office of the society/with the Secretary of the society, between 11 A.M. to 5 P.M on Sunday from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
Place: Mumbai Date: 20-05-2022
For and on behalf of VINAYAK BLESSINGS CO-OP. HSG. SOC. LTD., Hon. Secretary

PUBLIC NOTICE
The General Public is hereby informed that my clients 1) Mr. Kevin Manish Shah and 2) Ms. Sneha Yogesh Shah - Aka Mrs. Sneha Kevin Shah are intending to purchase a flat, more particularly described in the schedule herein under from its owners 1) Mr. Rajesh Mansukhlal Rathod and 2) Mrs. Sarika Bharat Shah. The said flat was acquired by the owners as inheritance from their late father Shri Mansukhlal Uttamchand Rathod. All persons having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing along with documentary proof of the nature of dispute, to the undersigned having office at Office No. 8, Arch Profile, Charkop Sector 6, Kandivali (West), Mumbai - 400067, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transfer shall be completed.
SCHEDULE ABOVE REFERRED TO
All that piece and parcel of land or ground situated lying and being Flat No. 55 - admeasuring about 496 sq.ft built-up area on the 2nd Floor of Wing No "B-3" in Kandivali Nirmal "B" CHSL.. Shankar Lane, Kandivali (West), Mumbai 400067 bearing CTS No. 453/453-1, in Village Malad North in the District Mumbai Suburban in the Registration District and Sub-district of Mumbai City and Mumbai Suburban along with Share Certificate No. 53 (Old Certificate No. 55) issued in respect of the Five Equity Shares of Rs. 50/- each bearing Distinctive Numbers 261 to 265 (both inclusive) transferred on 18.11.2017 in favour of the Issuers. Sd/-
AVNI VASANI
Advocate High Court, Bombay
Place: Mumbai Date: 20/05/2022

WARREN TEA LIMITED
Registered Office : Deohall Tea Estate
P. O. Hoogrijan, Dist. Tinsukia, Assam 786 601
Tel: +91 9531045098. Email: corporate@warrentea.com
CIN: L01132AS1977PLC001706. Website: www.warrentea.com
NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING
Notice is hereby given that:
(a) The 45th Annual General Meeting ('AGM') of Warren Tea Limited ('the Company') is scheduled to be held on Wednesday, 22nd June, 2022 at 2 p.m. IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means ('OAVM') facility to transact the businesses as mentioned in the notice of AGM.
(b) The Ministry of Corporate Affairs has vide its circular dated 08th April, 2020, 13th April, 2020, 21st April, 2020, 05th May, 2020, 15th June, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 14th December, 2021 and 5th May, 2022 ('Circulars') permitted the holding of the AGM through VC/OAVM at a common venue without the physical presence of the Members. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations) and the SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 ('Circulars'), the 45th AGM of the Company is being held through VC/OAVM and the Members can attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM.
(c) The Company has facilitated the Members to participate at the 45th AGM through the VC facility provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).
(d) In accordance with the aforesaid circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 will be sent with the statutory time limit only by electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the company/depositories. Members may note that the notice of AGM along with the Annual Report will be available on Company's website at www.warrentea.com, website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and The Calcutta Stock Exchange Limited at www.cse-india.com and also available on the website of CDSL www.evotingindia.com.
(e) Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company is pleased to provide to its Members with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting and voting during AGM) and has engaged the services of CDSL to facilitate voting through electronic voting system. Detailed procedure of remote e-voting and voting at the AGM will be part of the AGM Notice.
(f) For receipt of AGM Notice and Annual Report by electronic mode (e-mail), shareholders holding shares in physical mode and have not registered / updated their e-mail addresses with the Company and wish to register/update may contact/write to the Company at its e-mail id investors@warrentea.com or Registrar and Share Transfer Agent of the Company, CB Management Services (P) Ltd., at their e-mail id at rtg@cdsl.com. Shareholders holding shares in dematerialized mode may contact/write to their Depository Participant to register/update their e-mail address. For Warren Tea Limited
Sd/-
Soma Chakraborty
Company Secretary
Place : Kolkata Date : 18th May, 2022

PUBLIC NOTICE
Mr. Lalji Velji Savla was the member of Chhadva Nagar C.H.S. Ltd., H. P.K. Marg, Kurla (W), Mumbai-400070 holding Flat No A-28, 2nd Floor, The said flat had been allotted to (Mr. Lalji Velji Savla on 17/07/1972 vide share certificate bearing no 50 having five fully paid up shares for total face value of Rs 250/- having distinctive number 246 to 250 (both inclusive) issued on 31/12/1972 by the society. Mr. Lalji Velji Savla expired on 01/01/2021. Prior to his death, her daughter Smt Bhavna Lalji Savla alias Bhavna Harish Shah expired on 17/11/2015 and her legal heirs i.e. (1) Shri Harish Lalji Shah & (2) Tunika Harish Shah alias Tunika Rakesh Dodiya by way of Deed of Release dated 12/05/2022 have released their 1/2 each undivided share and interest in the 33.33% share and interest of Smt Bhavna Harish Shah in the said flat, in favour of (1) Mrs. Ratanben Lalji Savla & (2) Mr. Laxmichand Lalji Savla hence (1) Mrs. Ratanben Lalji Savla & (2) Mr. Laxmichand Lalji Savla have applied for transfer of shares and interest of the deceased member Mr. Lalji Velji Savla in the capital/property i.e. Flat No A-28 of the society in their favour.
On behalf of the society hereby invites claim by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge or otherwise or any objections, lien, trust, possession, easement, attachment from the heir or heirs or other claimants/objector/objectors to the transfer of shares and interest of the deceased members in the capital/property i.e. Flat No A-28 of the society in their favour within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased members in the capital/property i.e. Flat No A-28 of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/property i.e. Flat No A-28 of the society in such manner as is provided under the Bye-laws of the Society.
Sd/-
Adv Sajid Raza & Associates For and on behalf of
Address: Rajesh Building, Shop No 5, The Chhadva Nagar Co-op Housing Society Ltd.
Kalpak Estate Antop hill HPK Marg, Match Factory Lane,
Mumbai 400037 Kuria (West) Mumbai -400070
Mobile No 9870141413 Hon. Secretary
Mobile No 9820097141
E Mail id chhadvanagar@gmail.com
Place: Mumbai Date: 20/05/2022

SMIFS CAPITAL MARKETS LIMITED
Regd. Office: 'Vishva' 4F, 4, Lee Road, Kolkata - 700 020
CIN No. L74300WB1983PLC036342
Tel No. 033-2290-7400/7401/7402/0544 Fax No. 033-2287-4042, 2240-6884
E-mail: smifcap@gmail.com, cs.smifcap@gmail.com Website: www.smifscap.com
NOTICE TO SHAREHOLDERS
For transfer of shares to the Investor Education and protection Fund (IEPF) Account (As per Section 124(6) of the Companies Act, 2013)
In terms of requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the rules"), the Company is required to transfer the shares, in respect of which the IEPF remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years or more to the IEPF Account established by the Central Government.
The Company has sent individual communication to the concerned shareholders who have not encashed the final dividend for the financial year 2014-15 and all subsequent dividends declared and paid by the Company, which are liable to be transferred to IEPF Accounts as per the said Rules.
A list of such shareholders who have not encashed their dividends for seven consecutive years and whose share and dividend amount are therefore liable for transfer to IEPF Account is displayed on the website of the Company www.smifscap.com
Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in said communication to the Company's Registrar and Share Transfer Agent on or before 15th October, 2022 to claim the shares and unclaimed dividend amount(s). Notice is hereby given that in the absence of receipt of a valid claim by the shareholder, the Company would be transferring the said shares to IEPF Account without further notice in accordance with the process as mentioned below:
1. In case of shares held in Physical form - by issuance of duplicate share certificates on behalf of the concerned members and then transferring the same to IEPF Authority.
2. In case of shares held in Demat form-by transferring the shares directly to Demat account of IEPF Authority with the help of Depository Participant.
Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Any person whose shares/unpaid dividend is transferred to the Fund may claim the shares/dividend from the Investor Education and Protection Fund Authority pursuant to the provisions of Section 124 and 125 of the Act and the Rules by submitting an online application in Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in with a copy to the Company.
For any information/ clarifications on this matter, concerned shareholders may write to the Company at smifcap@gmail.com / cs.smifcap@gmail.com contact the Company's Registrar and Share Transfer Agent: M/s Maheshwari Dalmatica Private Limited, 23, R.N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata 700001, Kolkata-700001. Tel.: 033-22435029/22482248. Email: mdpdcl@yahoo.com.
For SMIFS Capital Markets Limited Sd/-
(Kishor Shah)
Managing Director
Place : Kolkata Date : 20.05.2022

Union Bank of India
Alibaug Branch : Shri Siddhivinayak Coop Society Brahmin Ali, Ph: 02141-228341
Email: alibaug@unionbankofindia.com
[Rule - 8 (1)] POSSESSION NOTICE
(For Immovable Property)
Whereas Mihir Ranjan Das the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Alibaug Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 02/03/2022 calling upon the Borrower/Guarantor **Enjoy Mens, Prop. Ankush Anant Topale, Mr. Anant Changu Topale, Mrs. Ankita Anant Topale, Mr. Madhukar Changu Topale, Mrs. Madhuri Madhukar Topale**, to repay the amount mentioned in the notice being **Rs. 24,111,116.07 (Rupees Twenty Four Lacs Eleven Thousand One Hundred Sixteen and Seven Paise Only) and interest thereon** within 60 days from the date of receipt of the said notice.
The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this **18th day of May of the year 2022**.
The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of **Union Bank of India, Alibaug Branch** for an amount of **Rs. 24,111,116.07 (Rupees Twenty Four Lacs Eleven Thousand One Hundred Sixteen and Seven Paise Only) and interest thereon**
The Borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, that as per Section 13(8) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 3(5) of Security Interest (Enforcement) (Amendment) Rules, 2002, he can tender the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by the secured creditor at any time before the date of publication of the notice for public auction or by inviting quotations or tender from public or by private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. It is also to be noted that if the amount of dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is not tendered before the date of publication of notice for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets by public auction or by inviting quotation or tender from public or private treaty as stated above, the Borrower shall not be further entitled to redeem the secured asset(s).
Description of Immoveable Property
All that part of the property bearing of 1) House No 26/b Village Khanav Taluka Alibaug, Raigad 402201 And Construction Thereon Total Flat Area 600sq.ft) Thereon
2) House No 239 Village Khanav Taluka Alibaug, Raigad 402201 And Construction Thereon. Total Built Up Area 408 Sq Ft
Date : 18/05/2022 Authorised Officer,
Place : Alibaug Union Bank of India

MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
(A Government of Maharashtra Undertaking)
Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai - 400 051. Fax: 022 - 26591264
Website: https://mmrda.maharashtra.gov.in Email: ansari.ahmed@mailmmrda.maharashtra.gov.in
e-TENDER NOTICE
Name of Work : Providing potholes filling during Monsoon between Ch. Km. 527/680 to Km. 502/350.

Sr. No	Length in Km	Estimated Cost (In Rs.)	Earnest Money Deposit (In Rs.)	Contract Period
1.	527/680 to 522/600	Rs.35,71,782/-	Rs. 35,700/-	06Months (Including monsoon)
2.	522/600 to 517/600	Rs.63,06,016/-	Rs. 63,000/-	
3.	517/600 to 512/600	Rs.66,41,771/-	Rs. 66,500/-	
4.	512/600 to 507/600	Rs.69,55,915/-	Rs. 70,000/-	
5.	507/600 to 502/350	Rs.64,70,631/-	Rs. 65,000/-	

• Bid documents download : 23/05/2022 (18.00 hrs.) to 06/06/2022 (12.00 hrs.)
• Last date of online submission: 06/06/2022 (12.00 hrs.)
Note :- The e-Tender can be downloaded from e-Tendering Portal: https://tendermmrda.maharashtra.gov.in. Any additional information, Clarification & help for uploading & downloading the e-tender, may be availed by contacting MMRDA's e-tendering service desk at the following id: etendersupport@mailmmrda.maharashtra.gov.in or call us on 022-26597445.
For further information if required you may please contact Shri I. A. Ansari, Executive Engineer on Telephone number 022 26594104.
Sd/-
Executive Engineer,
MMRDA
Date : 20.05.2022
Place : Bandra

MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
(A Government of Maharashtra Undertaking)
Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai - 400 051. Fax: 022 - 26591264
Website: https://mmrda.maharashtra.gov.in Email: ansari.ahmed@mailmmrda.maharashtra.gov.in
e-TENDER NOTICE
Name of Work : Providing potholes filling during Monsoon between Ch. Km. 527/680 to Km. 502/350.

Sr. No	Length in Km	Estimated Cost (In Rs.)	Earnest Money Deposit (In Rs.)	Contract Period
1.	527/680 to 522/600	Rs.35,71,782/-	Rs. 35,700/-	06Months (Including monsoon)
2.	522/600 to 517/600	Rs.63,06,016/-	Rs. 63,000/-	
3.	517/600 to 512/600	Rs.66,41,771/-	Rs. 66,500/-	
4.	512/600 to 507/600	Rs.69,55,915/-	Rs. 70,000/-	
5.	507/600 to 502/350	Rs.64,70,631/-	Rs. 65,000/-	

• Bid documents download : 23/05/2022 (18.00 hrs.) to 06/06/2022 (12.00 hrs.)
• Last date of online submission: 06/06/2022 (12.00 hrs.)
Note :- The e-Tender can be downloaded from e-Tendering Portal: https://tendermmrda.maharashtra.gov.in. Any additional information, Clarification & help for uploading & downloading the e-tender, may be availed by contacting MMRDA's e-tendering service desk at the following id: etendersupport@mailmmrda.maharashtra.gov.in or call us on 022-26597445.
For further information if required you may please contact Shri I. A. Ansari, Executive Engineer on Telephone number 022 26594104.
Sd/-
Executive Engineer,
MMRDA
Date : 20.05.2022
Place : Bandra

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400051.
Public Notice in Form XIII of MOF A (Rule 11(9)(e))
Before the Competent Authority
Application No. 58/2022
The Chairman/Secretary, Vakola Devashish Co-op. Housing Society Ltd. Aram Society Lane, Vakola Santacruz (East) Mumbai - 400 055. ... Applicant
Versus
1. M/s. Ashish Construction Company, Sole Proprietor Mrs. Anima Roy Air Condition Market Mumbai 34
2. Mrs. Anima Roy Pedder Road, Mumbai 400 026. ... Respondents
PUBLIC NOTICE
1. Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the opponents above mentioned.
2. The applicant has prayed for grant conveyance of the land bearing Survey No. 345 Hissa No. 17 Corresponding to C.T.S. No. 3166 admeasuring 844.40 as per property Registration Card and subject to after deduction of Road set back area total net plot Area remains in admeasuring 740.52 sq. mtrs at a village of Kolekalyan, Vakola, Santacruz (East) Taluka Andheri District Mumbai suburban thereabout so long with the building standing thereon in favour of the Applicant Society.
3. The hearing in the above case has been fixed on 02.06.2022 at 2.00 p.m.
4. The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person /authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 02.06.2022 at 2.00 p.m. before the undersigned together with any documents, he /she / or they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties.
5. If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgement is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.
Sd/-
For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963.
Seal

MORARKA FINANCE LIMITED
CIN : L67120MH1985PLC035632
Regd Office : 511, Maker Chambers V, 221, Naniman Point, Mumbai - 400021.
Tel : +91 022 22832468 | Fax no. : +91 022 22047288
email : investors@morarkafinance.in | website : www.morarkafinance.in
NOTICE OF 37th ANNUAL GENERAL MEETING
NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Tuesday, June 28, 2022 at 12.00 noon IST through Video Conference (VC)/Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of AGM, which is being circulated for convening the AGM.
In view of the continuing COVID-19 pandemic, the Government of India, Ministry of Corporate Affairs, vide its Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and Circular No. 21/2021 dated 14/12/2021 also Securities and Exchange Board of India, vide its circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/179 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ('Circulars'), have permitted the holding of AGM through VC/OAVM,

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **राजीव मांगराम सेनपल** जे खालील अनुसूचित नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत. यांच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे. राजीव मांगराम सेनपल यांच्याकडून **स्वस बिज्डस प्राय्व्हेट लिमिटेड (विकासक)** आणि **श्री. निलेश नाथलाल कामानी व श्री. भद्रेश नाथलाल कामानी (प्रथम मालक)** यांच्याद्वारे झालेला दि. ०१.०६.१९८३ रोजीचा मूळ विक्री करारनामा आणि त्याच्या प्रति हक्काला आहेत आणि राजीव मांगराम सेनपल यांनी दि. ०१.०६.१९८३ रोजीचे विक्री करारनामा व त्याच्या प्रति हक्काले बाबत नोंदणी क्र. २५६२/२०२० अंतर्गत दक्षिण पोलीस ठाणे येथे दि. २६.१२.२०२० रोजी तक्रार नोंद केली होती.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्ता/जागेसंदर्भात विक्री, तारण, अडिभार, मालकीहक, बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृथक्पत्र करारनामा आणि/किंवा दस्तावेजाच्या प्रामाणित प्रतीसह खालील स्वाक्षरीकाठी यांचे कार्यालय **ॲडव्होकेट नेविल छेडा, छेडा ६०६ असोसिएट्स्च्या मालक**, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहोमोलि., टीपीएस ५५वा व ५६वा रस्ता, वीर सावकर मैदानाजवळ, बाभईनाका, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा) दिवसांत** कळवावे, अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारत न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्वगणित केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उतर विचारत घेतले जाणार नाही.

वर संदर्भात मालमत्तेची अनुसूची

फ्लॅट क्र. ५०२, क्षेत्रफळ ६१.५९ चौ.मी. जोते क्षेत्र (तत्सम ६६३ चौ.फू. जोते क्षेत्र) टेनामेंट ए टाईम, ५वा मजला, इमारत क्र. ६०, आनंद नगर म्हणून ज्ञात इमारत, सीएस लिंक रोड, बिपसी मार्केट जवळ, आनंद नगर, दक्षिण (पूर्व), मुंबई - ४०००६८, जमीन सीटीएस क्र. १४४१, १३०२, ११४१, १४४०, ११२८, १३०१, ११२९ व १३००, गाव दक्षिण, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर.

सही / श्री. नेविल पी. छेडा वकील, उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. केवल चेमनलाल शाह व श्री. नयना चेमनलाल शाह यांना व्यवसायिक जागा युनीट क्र. ५२, क्षेत्रफळ सुमारे ८५५ चौ.फू. कापेंट क्षेत्र, तळमजला, न्यू सतलुह नानीक इंडस्ट्रीय प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि. ही जागा मे. सिल्कासिया एक्सपोर्ट्स प्रा.लि. यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागवार विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, परिरक्षा, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, वहिवाट, वड-वहिव्हाट, मालकी हक्क, परचाना, अधिकाराचे हस्तांतर किंवा लाभार्थी हित, कोणतेही करारनामा अंतर्गत अन्य न्यास, अधिकार किंवा कोणतेही हुकुमनामा किंवा आदेश अंतर्गत निवारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकाठी अॅड. जिग्नेश व्ही. निशार यांना त्यांचे कार्यालय-६०५, पर्ल प्लाझा, अंधेरी रेल्वे स्थानका समोर, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांत** (दोन्ही दिवस समाविष्ट) कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीचे दावा त्याग/स्वगणित केले आहेत असे समजले जाईल.

अनुसूची

व्यवसायिक जागा युनीट क्र. ५२, क्षेत्रफळ सुमारे ८५५ चौ.फू. बिल्डअप क्षेत्र, तळमजला, न्यू सतलुह नानीक इंडस्ट्रीय प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि., पश्चिम द्रुगती महामार्ग, गोरगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३, जमीन सव्हे क्र. ८४ (भाग), ८६, ८७ व ९२, गाव गोरगाव, तालुका बोरिवली, नोंदणी उपजिल्हा वांद्रि, जिह्दा मुंबई उपनगर, बृहन्मुंबई येथील जमिनीचे सर्व भाग व खंड

दिनांक: २०.०५.२०२२

सही / जिग्नेश व्ही. निशार

HILTON METAL FORGING LIMITED

FORGING AS YOU LIKE ...

नोंदणीकृत कार्यालय: युनिट बी ५५०, वेरुनॅट एजन्ड २२ व्हिलेज, पश्चिम द्रुगती महामार्गाजवळ, मागाळी, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६.

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	(रु.लाखात)		
	संपलेली तिमाही	वर्ष ते दिनांक	संपलेले मागील वर्ष
कार्यक्रमातून वसूल उत्पन्न (निव्वळ)	३३२०.९७	८४५९.९९	४०९८.८९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२३.०५	(११५.५९)	(२३४९.९९)
करपुढे कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुढे)	२३.०५	(२१९.८५)	(२३४९.९९)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	३४०.८५	१०६.२५	(११५०.१७)
कालावधीकरिता वसूल सर्वकथ उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकथ नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकथ उत्पन्न (करानंतर)	३४०.८५	१०६.२५	(११५०.१७)
समभाग भांडवल	१२४४.३०	१२४४.३०	१२४४.३०
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंददरम्यान दिव्यामुनसार पुनर्मुल्यांकित राखीव बाळगून)	३२४३.३९	३२४३.३९	३०६०.५८
उत्पन्न प्रविष्टान (रु.५०/- सर्वेची)			
(सुद्धित व अखंडित कार्यावधीकरिता)			
१. मूळ	२.७४	१.४२	(५५.७३)
२. सीमिकृत	२.७४	१.४२	(५५.७३)

टिप: सेबी (लिस्टिंग ऑडिओगनस अॅड डिस्क्लोअर रिग्युल्येटर) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे त्रैमासिक नमुदपत्रात उतरा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुदना स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर (युआरएल फाईलिंग) उपलब्ध आहे.

हिल्टन मेटल फॉर्मिंग लिमिटेडकरिता

सही /

दिनांक: १८.०५.२०२२

ठिकाण: मुंबई

सुरराज मन्वृत्ती

आयडव्य व व्यवस्थापकीय संचालक

मोरारका फायनान्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएफए१८८५पीएलसी०१५६३२

नोंद. कार्यालय: ५११, मेकर चेंबर ५, २२१, रोमन पार्क, मुंबई-४०००२९. फोन: ०२२-२२८२२४६८, फॅक्स: ०२२-२२०४०२८८.

ई-मेल: investors@morarkafinance.in, वेबसाईट: www.morarkafinance.in

३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांनी ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २८ जून, २०२२ रोजी दु.१२.००वा. भायवे एजीएम घेण्याकरिता धितले केलेल्या एजीएमच्या सूचनेत नमुदपत्रामध्ये व्यवसायावर विचारविषय कल्प्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य कुठल्याच स्वरुपाचे (ओप्लीएम) मार्फत होणार आहे.

कोविड-१९ प्राथमिक लक्षात घेता भारत शासन, संघकार मंत्रालयाचे (एससी) विस्तृत परिपत्रक क्र. १४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ सहवाचिता आणि भारतीय प्रतिभूती व वित्तिय मंडळ यांचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/सीआयआर/सी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/सीआयआर/सी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ (परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओप्लीएम मार्फत एजीएम घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. सदर परिपत्रके व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तत्सुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑडिओगनस अॅड डिस्क्लोअर रिग्युल्येटर) रेग्युलेशन २०१५ नुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओप्लीएम मार्फत होईल.

उपरोक्त परिपत्रकनुसार एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या सदस्यांनो ई-मेल कंपनी/डिजिटलीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ हे कंपनीच्या www.morarkafinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच स्टॉक एक्सचेंजस अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com (रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी संस्था) वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी/ओप्लीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएम सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ नुसार व्हीसी/ओप्लीएम मार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई-वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

जर सदस्यांचे कंपनी/डिजिटलीकडे ई-मेल नोंद नसल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी ई-वोटिंगकरिता लॉगिन तपशील व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंदकरिता खालील सूचनेचे पालन करावे.

अ. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्यांनी कृपया आवश्यक तपशील जसे फोटोअथो क्रमांक व भागधारकाचे नाव investors@morarkafinance.in वर ई-मेल करावे.

ब. डिमेंट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे संबंधित डिजिटलीकृत सहभागीदारकडे संपर्क करून त्यांचा ई-मेल नोंद करावा किंवा investors@morarkafinance.in वर ई-मेल करावा.

३.७व्या एजीएमची सूचना दिवसिदिन व्यवहारात त्यांचे नोंद ई-मेलवर लागू कायदानुसार वितरणासाठी निश्चित तारखेला भागधारणा असणाऱ्या भागधारकांना पाठविली जाईल.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत आणि सीडीएसएल ई-वोटिंग प्रणालीमधून ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास helpdesk.evoting@cdsindia.com ई-मेल करावा किंवा ०२२-२३०५७३८ व ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.

विद्युत स्वरुपाचे मतदानाबाबत काही तक्रारी असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिजिटलीकृत सविस्तर (इंडिया) लिमिटेड, ए एम, २५वा मजला, मॅरेशियल सुबुरजेट, मकरलाल मिल कॅम्पाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांना करावा किंवा helpdesk.evoting@cdsindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.

लाभधारकाबत कर्मिधर्षणा संदर्भात सर्व भागधारकांना दिनांक १३ मे, २०२२ रोजी धारण बॅरणांस ई-मेल पाठविला आहे आणि याबाबतची लिंक <https://www.morarkafinance.in/investor-relations/mfi-dividend> वर उपलब्ध आहे.

मोरारका फायनान्स लिमिटेडकरिता

सही /

बी.जे. महेश्वरी

संचालक

ठिकाण: मुंबई

दिनांक: १९.०५.२०२२

डॉ.आयएन : ०००२०५५

जाहीर सूचना

येथे सूचित करण्यात येत आहे की, बँक ऑफ बडोदा, मांडवी शाखा, मुंबई यांच्याकडे (१) मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा. लि., बिल्डर्स आणि श्रीमती हेमलता के. बाळकृष्ण व श्री. कमलेश बाळकृष्ण, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दि. २४.१०.२००३ रोजीचे नोंदणी क्र. बीडीआर ७-१०३४-२००३ धारक दि. २४.१०.२००३ रोजीचा मूळ नोंदणीकृत करारनामा, (२) उपनिबंधक कुलां क्र. २ द्वारे वितरीत रु.१२,२६०/- करिता दि. २४.१०.२००३ रोजीचे मूळ नोंदनावली, (३) मूळ पावती क्र. ८५ रु. १,५०,०००/- दि. ०७.१०.२००३, मूळ पावती क्र. ८६, रु. १,५०,०००/- दि. ०७.१०.२००३, मूळ पावती क्र. ११३, रु. ४,७५,०००/- दि. १९.११.२००३, मूळ पावती क्र. १२७, रु. ५५,०००/- दि. २४.१२.२००३ व मूळ पावती क्र. १३८, रु. ५५,०००/- दि. ०६.०१.२००४ जे मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा.लि. द्वारे वितरीत, (४) मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा.लि. द्वारे वितरीत मूळ दोन नियम पत्र, (५) मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा.लि. द्वारे वितरीत दि. १०.१०.२००३ रोजीचे मूळ सात नियम पत्र, (६) मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा.लि. द्वारे वितरीत दि. १७.०४.२००४ रोजीचे मूळ सूचना पत्र जे फ्लॅट क्र. बी-४०१ चा ताबा घेतल्याचे आहे, (७) फ्लॅट क्र. बी-४०१चा ताबा हस्तांतरणाबाबत मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा.लि. द्वारे वितरीत दि. ०६.०५.२००४ रोजीचे मूळ पत्र, (८) खालील अनुसूचित नमुद फ्लॅट क्र. बी-४०१चा योग्य ताबा घेतल्याबाबत मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा.लि. ला श्रीमती हेमलता के. बाळकृष्ण व श्री. कमलेश बाळकृष्ण यांच्याद्वारे दि. ०६.०५.२००४ रोजीचे मूळ पत्र व दि. ०६.०५.२००४ रोजीचे निश्चितीपत्र जे फ्लॅट क्र.बी-४०१ बाबतचे होते त्याच्या ताबा होत.

उपरोक्त मूळ दस्तावेज व अधिकार दस्तावेज हक्काले/गहाळ झाले आहे आणि सापडलेले नाही. बँक ऑफ बडोदा, मांडवी शाखेने याबाबत दि. १७.०५.२०२२ रोजी पाचयुनी नमुदपत्र ठाणे येथे सदर मूळ दस्तावेज व अधिकार दस्तावेजाबाबत लापता तक्रार नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीकडे वर नमुद करारनामाचा ताबा असल्यास किंवा कोणताही दावा/अधिकार/हक्क व हित असल्यास त्यांनी मूळ दस्तावेजांसह खालील वकीलाकडे आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांच्या आत संपर्क करावा.

अनुसूची

फ्लॅट क्र. बी-४०१, महावि. क्रिकेटस म्हणून ज्ञात इमारत, कांजूरगाव स्थानकाच्या पुढे, एलबीएस मार्ग, कांजूरगाव (पश्चिम), मुंबई - ४०००७८, महसूल हरियाली गाव, सीटीएस क्र. ११५ ए व येथील श्रीमती हेमलता के. बाळकृष्ण व श्री. कमलेश बाळकृष्ण यांच्या मालकीची जागा. आज दिनांक १९ मे, २०२२

सही /

मे. व्ही.एस. लिगल असोसिएट्स्

१९, ५ व ५९, ४था मजला, कामनावाला चेंबर

प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि.,

सर पी.एन. रोड, फॉर्ट, मुंबई- ४००००९.

फोन क्र. ९३२३९१८३७९

वकील: निलेश शिर्के

जाहीर नोटीस

वसई येथील मा. सह दिवाणी न्यायाधिश व स्तर हयांच्या न्यायालयत चौ. अ. क्र. ५५/२०२१ नि. क्र. ०५

Mrs. Kiran Gajanan Chavan, Age 35 years, Occupation – Business Rlat. C/Wing, 309, Geeta Gayatri Co-op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB., Estate Near Kalvati Mandir, Virar West, Vasai Taluka, Dist. Palghar 401303 ...Petitioner

Vs.

1. Nitin Kantilal Rathod (being the son of the deceased) (Whereabouts Not Known)

2. Reena Kantilal Rathod, (being the daughter of the deceased) (Whereabouts Not Known)

.....Opponent

ज्या अर्था वरील अर्जदार यांनी मयत **Kantilal Bhagwanadas Rathod** हे दिनांक

12/04/2019 रोजी मयत झाले.

ज्या अर्था वरस दाखल (प्रोबट सर्टिफिकेट), मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक ५५/२०२१ दाखल केलेला आहे.

SCHEDULE - I

SCHEDULE OF MOVABLE AND IMMOVABLE PROPERTIES STANDING IN THE NAME OF THE DECEASED IN THE STATE OF MAHARASHTRA

Sr. No.	Nature of Assets	VALUATION
1	A/FIat admeasuring 320 Sq. ft. built up area situated at Flat No A/1101 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati Mandir Virar (West) Vasai Taluka District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs 6,00,000.00
2	A/FIat admeasuring 720 Sq. ft. built up area situated at Flat No C/108 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs 12,00,000.00
3	A/FIat admeasuring 600 Sq. ft. built up area situated at Flat No D/113 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs 10,00,000.00
4	A/FIat admeasuring 320 Sq. ft. built up area situated at Flat No. A/201 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs 6,00,000.00
5	A/FIat admeasuring 520 Sq. ft. built up area situated at Flat No. A/202 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 9,00,000.00
6	A/FIat admeasuring 370 Sq. ft. built up area situated at Flat No. 105 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 7,00,000.00
7	A/FIat admeasuring 720 Sq. ft. built up area situated at Flat No. C/208 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 12,00,000.00
8	A/FIat admeasuring 600 Sq. ft. built up area situated at Flat No. 213 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 10,00,000.00
9	A Shop No. 10 admeasuring 300 Sq. ft. built up area situated at Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 2,00,000.00
10	A Shop No. 11 admeasuring 300 Sq. ft. built up area situated at Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 2,00,000.00
11	A Shop No. 12 admeasuring 300 Sq. ft. built up area situated at Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 2,00,000.00
12	A Shop No. 13 admeasuring 300 Sq. ft. built up area situated at Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasai Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 2,00,000.00
13	Land on which the Geeta Gayatri Co.- op. housing Society Ltd. stands admeasuring 1,036.71 sq. meters area plus the area of Land on which 20ft. Road is constructed situated at Survey No. 283, Hissa No.1, at Village Virar Vasai Taluka, situated at Chhatrapati Shivaji Road, Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati Mandir, Virar (West), Vasai Taluka, District Palghar-401303.	Rs. 1,00,00,000.00
14	Amount lying in the Saving Bank Account No. 01100055179 with the State Bank of India in having branch at Chikhli/Navsari	Rs. 2,000.00
15	Amount lying in the Saving Bank Account No. 003100100024465 with the Vasai Vikas Sahakari Bank Limited, having branch at Virar west	Rs. 2,000.00
16	Amount lying in the Saving Bank Account No. 00412405091962 with the DCB, having branch at Virar	Rs. 2,000.00
17	Amount lying in the Current Bank Account No. 072011023984 with the Dena Bank, branch at Virar west branch	Rs. 2,000.00
IN THE STATE OF GUJARAT		
18	land admeasuring 911 square meter area along with Structure situated at Khundh (Village), Chikhli (taluka), Navsari (District) Gujarat bearing as khata No. 1388 of Block no	